

314, T. V. Indusstrial Estate, S.K. Ahire Marg, Worli, Mumbai - 400 030. India

> Tel.: + 91 22 6663 5456 Fax: +91 22 6663 5460 E-mail: auro@aurolabs.com Web: www.aurolabs.com

Reg. Off. / Mfg. Unit : K-56, M. I. D. C. Tarapur, Dist. Palghar, Maharashtra - 401506. CIN No. L33125MH1989PLC051910

Date: August 24, 2020

To, The Deputy General Manager, BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400001

Ref: Security Code No. 530233:

Sub: Publication of Notice of Board Meeting:

Dear Sir / Madam,

With reference to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith Newspaper cuttings of Notice of Board Meeting to be held for approval of Un-audited Financial Results for the quarter ended June 30, 2020 published in the following Newspapers:

1. Active Times (i.e. English Newspaper) dated August 22, 2020

2. Mumbai Lakshdeep (i.e. Marathi Newspaper) dated August 22, 2020

Kindly find the same in order and acknowledge.

Thanking you,

Yours faithfully,

FOR AURO LABORATORIES LIMITED

SIDDHARTHA DEORAH WHOLE TIME DIRECTOR [DIN: 00230796]



PUBLIC NOTICE

I, on behalf of my client MRS. SUJATA ASHOK POKHARKAR, owner of Godown/Warehouse No.7, Building No.8/B, Samta Complex, Mohili Village, Sakinaka, Mumbai-400072 of Village Mohili, Taluka Kurla Dist-Mumbai Sub Urban, hereby inform to all in general that the Agreement For Sale Between M/s.Embee Construction and M/s Ankit Sale Between M/s.Embee Construction and M/s.Ankit Associates; Agreement For Sale Between M/s.Ankit Associates and Mr. Baban Pokharkar; Agreement for Sale Between Mr. Baban Pokharkar and M/s.Sudhir Enterprises, all above mentioned documents has been lost, Any person having any right title person having any right, title, interest, claim or demand of any nature whatsoever in respect of the said Warehouse/ Godown, is hereby required to make the same known in writing along with the documentary proof thereof, to the undersigned at MRS. SUJATA ASHOK POKHARKAR at M S Khanna Apartment, B-Wing, 103/104, N.S.S. Road, Asalfa Village, Ghatkopar (W), Mumbai-400084 within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice, failing which the claim or claims if any, of such person or persons will be considered to have been waived without any reference. hereby required to make the same

Sd/-MRS. SUJATA ASHOK POKHARKAR

FAIZAN A. SIDDIQUI B.Com., MBA, LL.B ADVOCATE HIGH COURT. Shop No 3, Gilbert Compound, Opp. Durga Mandir, Khairani Road, Saki Naka, Mumbai-400072 Cell: 9773789484 Date: 22th August 2020

PUBLIC NOTICE

Public at large be hereby informed that my clients Mr. Vikram Dilip Vartak is Owner of Shop No. 7, admeasuring 180 Sq. fts. (Built up area), on Ground Floor, New Geetanjali Co-op Hsg. Soc Ltd., Anand Nagar, Village Navghar Vasai Road (W), Tal – Vasai, Dist – Palghar and In respect of the said Shop, (1) Articles of Agreement dated 9th February 1986 made between M/s. Geeta Construction Co. and Shr Shyambali Baljor Yadav (2) Agreemen for Sale dated 16th August 1994 made between Shri Shvambali Baljor Yadav and Shri Umashankar Atmaram Dube & Smt. Phoolpathi Harishankar Dube & (3) Agreement for Sale dated 18th October 1996 made between Shr Umashankar Atmaram Dube & Smt Phoolpathi Harishankar Dube and Mr Sayed Ashfaque Hissain has been lost or misplaced.

Any person, firm, company, bank etc having any objection or having any claims encumbrances, liens, rights etc. are hereby notified to submit thei objections and/or claims encumbrances, liens, objections, rights etc within a period of 14 days from the date of this notice. If no such claims, encumbrances, liens or objections are received, failing which my clients shall be declare that the said property is clear, free from encumbrance & marketable title. Mr. Pius S D'mello (Advocate)

M/s. S. P. Consultants,
Office: 1st Floor, Anita Shopping Centre, Opposite Post Office Navghar, Vasai Road (W), Tal – Vasai Dist-Palghar-401202

Date: 21/08/2020

PUBLIC NOTICE

Late Smt. Varsha Parbat Patel, was the Member of the Soceity i.e Akruti Apartment Co-operative Housing Society Ltd., (Reg. No. MUM/WN/HSG/TC/9475/2006-07 2006) situated at L.B.S. Marg Ghatkopar (West), Mumbai 400086. The Society has received an application for membership from the Co-Owner, Shri Parbat Raja Ravat Alias, Shri Parbat Raja Patel, having address at 503, Akruti Apartment, Near Telephone Exchange, L.B.S. Road, Ghatkopar (West), Mumbai - 400086, for transfer of Shares and Interest in Flat No. 503 in his name.

The Society hereby invite claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants objector or objectors to the transfer of the said shares of the deceased member in the capital/property of the Society within 15 (Fifteen) days with copies of documentary evidence in support of the claim. If no such claims/objections are

received within 15 (Fiteen) days hereof, the Society will go ahead with the transfer of the Flat/shares in favour of Shri Parbat Raja Rava Alias, Shri Parbat Raja Patel having address at 503, Akrut Apartment, Near Telephone Exchange, L.B.S. Road, Ghatkopa (West), Mumbai - 400086 as per the Bye-laws of the Society

Akruti Apartment Co-operative Housing Society Ltd. Place : Mumbai Date: 20/08/2020

PUBLIC NOTICE

On behalf of my client MRS. SUJATA ASHOK POKHARKAR. SUJAIA ASHOK POKHAKKAK.
owner of Shop/Gala No. 1&2, AWing. M.S. Khanna Apartment.
N.S.S. Road. Asalfa Village.
Ghatkopar (W). Mumbai-400084
on land bearing C.T.S No.170.
Village Asalfa. Taluka Kurla Dist
Mumbai Sub Urban, hereby inform
to all in general that the Agreement to all in general that the Agreement For Sale Between M/s.S.S. Enterprises and Mr. Baban Pokharkar; Agreement for Sale Between Mr. Baban Pokharkar and M/s. Rajendra Enterprises has been lost. Any person having any right, title, interest, claim or demand of any nature whatsoever in respect of the said Shop / Gala, is hereby required to make the same known in writing along with the documentary proof thereof, to the undersigned at MRS. SUJATA ASHOK POKHARKAR at M.S. Khanna Apartment. B-Wing 103/104. N.S.S. Road. Asalfa Village. Ghatkopar (W). Mumbai-400084 within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice, failing which the claim or claims if any, of such person or persons will be considered to have been waived without any reference

MRS. SUJATA ASHOK POKHARKAR

FAIZAN A. SIDDIQUI B.Com., MBA, LL.B ADVOCATE HIGH COURT. Shop No 3, Gilbert Compound, Opp. Durga Mandir, Khairani Road, Saki Naka, Mumbai-400072 Cell: 9773789484 Place : Mumbai Date: 22th August 2020

PRIYA LIMITED

CIN: L99999MH1986PLC040713 Regd. Office: 4th Floor, Kimatrai Building, 77/79, Maharshi Karve Marg, Marine Lines (E), Mumbai-400002. Tel.: 022-4220 3100, Fax.: 022-4220 3197. E-mail: cs@priyagroup.com, website: www.priyagroup.com

NOTICE TO THE EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY [For Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Account]

Notice is hereby given that pursuant to the provision of Section 124(6) of the Companies Act 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfe and Refund) Rules, 2016 as amended ("IEPF Rules"), all the shares in respect of which dividend declared has remained unclaimed/unpaid for seven consecutive years or more from the date of transfer to the unpaid dividend Account are required to be transferred by the Company in favour of Investors Education and Protection Fund (IEPF) Authority.

Pursuant to the IEPF Rules, the necessary intimation is being sent to the concerned shareholders who have not claimed/encashed dividend for the financial year 2012-13 and all subsequent years declared by the Company and whose shares are liable to be transferre to IEPF. The Company has uploaded the full details of such shareholders and shares tha are due for transfer to IEPF, on its website www.priyagroup.com/investors, shareholder are requested to refer web-link http://www.priyagroup.com/investors.priya_Unclaimed_Dividend.html to verify the details of unclaimed/uncashed dividend and the shares that are liable to be transferred to the IEPF.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF as per Rules and upon such issue, the Company shall inform the depository by war of corporate action to convert the shares certificates into DEMAT form and transfer in favour of IEPF Authority. The original Share certificate(s) which are registered in the name of original shareholders shall stand cancelled automatically and be deemed non-negotiable The concerned shareholders holding shares in the dematerialized form may note that the Company shall inform the depositories by way of corporate action for transfer of shares i favour of DEMAT account of the IEPF Authority.

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to the IEPF Authority including all the benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority by making an application in the prescribed Form IEPF-5 online and sending the physical copy of the requisite documents enumerated in the Form-5, to the Nodal officer of the Company after following procedure prescribed under the IEPF Rules.

In case the Company does not receive any valid claim from the concerned shareholders by 24" November, 2020, the Company shall with a view to comply with the requirements of the said IEPF Rules, transfer the shares into the DEMAT Account of IEPF authority as per the procedure stipulated in the IEPF Rules. Please, note that no claim shall be liable agains the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares so transferred to the IEPF Authority.

In case you need any further information/clarification/queries please write to or contact out Registrar and Share Transfer Agent at Bigshare Services Private Limited., 1st Floor, Bhara Tin Works Building, Opp. Vasant Oasis, Makwana Road, Marol, Andheri (East), Mumba 400059. Tel No. 022-62638200, e-mail: rajeshm@bigshareonline.com or can contact to the Company at Tel.022-42203100 & Email- cs@priyagroup.com.

For PRIYA LIMITED

Place: Mumbai Date: 21.08.2020

Rajeshree Chougule Company Secretary & Compliance Officer

आदर्श शिक्षण मंडळ कल्याण, संचलित आयंडियल कॉलेज ऑफ एज्यूकेशन डी.ई.एल.ई.डी.(जूने नाव डी.एड.) मराठी व इंग्रजी माध्यम

प्रथम वर्ष सन २०२०-२१ अल्पसंख्यांक / व्यवस्थापन कोटा प्रवेश

'आदर्श शिक्षण मंडळ, संचलित'' आयडियल कॉलेज ऑफ एज्यूकेशन भाल, कल्याण या अल्पसंख्यांक (हिंदी भाषिक) संस्थेत इंग्रजी ५० व मराठी ५० माध्यमाच्या जाग आहेत. सदर कायम विना अनुदानित डी.ई.एल.ई.डी.(जूने नाव डी.एड.) जागेसाठी प्रथम वर्ष अभ्यासकमाकरिता व्यवस्थापन कोटयातून शैक्षणिक वर्ष २०२०–२१ साठी अर्ज

प्रवेशासाठी पात्रता :-महाराष्ट्र राज्य व इतर राज्यातील १२ वी ची परीक्षा/मुंबई हिंदी विदयापीठाची भाषा रत्न परीक्षा / यशवंतराव चव्हाण मुक्त विदयापीठाची **F.Y.B.A.** वा पदवी परीक्षा C.B.S.E./ I.C.S.E./ National Open School बोर्डाची परीक्षा तसेच M.C.V.C. १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विदयार्थी प्रवेशास पात्र आहेत. खुल्य प्रविगासाठी किमान ४९.५०% गुण व मागासवर्गीयासाठी ४४.५०% गुणासह उत्तीर्ण होणे

911-1(-1-1			ाहाय आरक्षण		
माध्यम	विज्ञान ५०%	कला ४०%	वणिज्य ९%	एम.सी.व्ही.सी. १%	एकू
मराठी	२५	२०	०४	09	4,
-in 0	21.	2 -	- \	- 0	1.

	वैधानिक आरक्षण								
माध्यम	sc	ST	VJA+NT-B+NT.C+NT-D	SBC+OBC	OPEN	TOTAL			
	(20%)	(11%)	(19%)	(19%)	(50%)	(50%)			
मराठी	06	04	06	09	25	50			

09 25 50 इंग्रजी | 06 | 04 | 06 शाखानिहाय वैधानिक व सामाजिक आरक्षणाचे नियमाप्रमाणे केले जाईल. शाखानिहाय उमेदवार उपलब्ध न झाल्यास नियमाप्रमाणे इतर शाखेतील उमेदवारास प्रवेश दिला जाईल ऑनलाईन फॉर्म **www.maa.ac.in** या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. प्रवेश अर्ज

ऑनलाईन भरणे. खुल्या प्रवीगासाठी २०० रु.व मागास प्रवर्गासाठी १०० रु. आहे. टिप: हिंदी भाषिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर भाषिक उमेदवारांना गुणवत्तेव आधारित प्रवेश देण्यात येईल

ऑनलाईन फॉर्म भरणे व स्विकृती : दि.१७/०८/२०२० ते ३१/०८/२०२० पर्यंत अर्ज

Admission Process will be display online Students Contact for Management Quota admission with their original Documents in College office from 01/09/2020 to 20/9/2020.

अध्यापक विद्यालय पूर्ण पत्ता— आयडियल कॉलेज ऑफ एज्यूकेशन, ''आदश विदयानगरी मु. भाल, पो.द्वारली, कल्याण (पूर्व), मलगगड रोड, जि.ठाणे, फोन नं. 7718838222.

TO ALIAH

CHANGE OF NAME

WE AMIT JAYSHREE PANDEY &

BABITA AMIT PANDEY HAVE

CHANGED OUR MINOR SON NAME

FROM KAUSHAI KUMAR AMIT

PANDEY TO KAUSHAL AMIT PANDEY

WE AMIT JAYSHREE PANDEY &

BABITA AMIT PANDEY HAVE

CHANGED OUR MINOR DAUGHTER

TO SHAGUN AMIT PANDEY AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM

AMIT PANDEY TO AMIT JAYSHREE

WE ISLAM INAM ULLAH AND

RUBINA SHAIKH HAVE CHANGED

OUR MINOR CHILD NAME FROM

ABID TO ABID SHAIKH AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM

DEEPAKUMAR PRATAP SINGH TO

DEEPAK PRATAP SINGH AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM

PRATIKA DEEPAKUMAR SINGH TO

PRATIKA DEEPAK SINGH AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM

FAIZAY TO FAIYAZ HIDAYTULLA

I MAQSOOD KHAN HAVE CHANGED

MY NAME TO MAGSOOD KHAN

DILAWAR KHAN SARGURU AS PER

I SHARNAM MOHAMMED SHAFIQUE

KHAN HAVE CHANGED MY NAME TO

KHUSBOO MOHD SAFIQUE KHAN AS

I HAVE CHANGED MY NAME FROM

ANSARI MOHD AMMAAR SHAHID ALI

TO ANSARI MOHAMMAD AMMAAR

SHAHIDALI AS PER MY DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM

TANASIR TANVEER QURESHI TO

TANSIR TANVEER QURESHI AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM

SHAIKH FAROOQ MAZHAR HUSSAIN

I HAVE CHANGED MY NAME FROM

MAZHAR HUSSAIN GULAM HUSSAIN

SHAIKH . TO MAZHAR SHAIKH. AS

I HAVE CHANGED MY NAME FROM

TO SHAIKH FAROOQ . AS PER

ANSARI AS PER DOCUMENTS

PANDEY AS PER DOCUMENTS

NAME FROM SAGUN AMIT PANDEY

AS PER DOCUMENTS

DOCUMENTS

DOCUMENTS

DOCUMENTS

DOCUMENTS

PER DOCUMENTS

DOCUMENT.

PER DOCUMENT.

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME

AHMEDKHAN DALWAI AS PER

I HAVE CHANGED MY NAME

FROM VANDANA RAMCHANDAR

KAMBLE TO NILOFAR ASLAM KHAN

I HAVE CHANGED MY NAME FROM

SABERA KHATOON ABD ULHAI TO

SABRA KHATOON MOHAMMED

NASEEM SHAH AS PER DOCU-

I HAVE CHANGED MY NAME FROM

SHAHJAHAN BEGAM ATAOT

HUSSAIN CHOUDHARY TO

SHAHJAHAN BEGAM ATAOT

HUSSAIN CHAUDHARY AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM

SADIYA NAAZ MOHD ASHFAQUE TO

SADIYA MUKHTAR AHMED SAYYAD

I HAVE CHANGED MY NAME FROM

TARIK ANWAR HUSSAIN QURESHI

TO TARIQ ANWAR QURESHI AS

I HAVE CHANGED MY NAME FROM

NIRAJ KUMAR SAJAN SINGH TO

MOHAMMED UMAR THAKUR AS

I HAVE CHANGED MY NAME FROM

ALBAN MELROY KARZAI TO ALBAN

LEO KARZAI AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM

RAJESHKUMAR RAMDULAR

JAISWAL TO RAJESH RAMDULAR

I HAVE CHANGED MY NAME FROM

ALKA MACHHINDRA AHIVALE TO

ALKA MACHINDRA AHIWALE AS

I HAVE CHANGED MY NAME FROM

AASHISH SHETTYY TO ASHISH

VISHWANATH SHETTY AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM

RIZWAN TO MOHAMMAD RIZWAN

I HAVE CHANGED MY NAME FROM

SNEHA HEMANT VERMA TO

SUSHILA HEMANT VERMA AS PER

PATHAN AS PER DOCUMENT

JAISWAL AS PER DOCUMENTS

FROM ALIAH

DOCUMENTS.

MENTS

DOCUMENTS

AS PER DOCUMENTS

PER DOCUMENTS

PER DOCUMENTS

PER DOCUMENTS

DOCUMENT

AS PER DOCUMENTS.

Read Daily Active Times

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Smt. Satyadevi Chopra has gifted her 50% share in favor of Mr. Rajeev D. Chopra, the co-owner of the said Row house no.8, admeasuring about 1416.56 Sq. ft. i.e.131.60 Sq. Mtrs. (Carpet) area in the Emerald CHS Ltd. which is more particularly described in the Schedule hereunder written (hereinafter referred to as 'the said property') The said Mr. Rajeev D. Chopra have applied for transfer the 50% share, title and interest of Smt. Satyadevi Chopra in his name in respect of the said property free from all encumbrances, claims and demands. Any person having any claim against or in the said property or any part thereof by way of sale, charge, easement, gift, inheritance mortgage lease lien maintenance partition, possession, trust or otherwise of whatsoever nature are hereby required to make the same known in writing along with the documents to the undersigned at his office at '401, Vaibhav' Apartment, 4th floor, near Collector office, Tembhi Naka, Thane - (W) 400601, within 7 days from the date of publication hereof, failing which the claim, if any shall be considered to have been waived and/ or abandoned and the transaction will be completed without any further reference.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

Row House No.8, admeasuring 1416.56 Sq. Feet, i.e. 131.60 Sq. Mtrs, (Carpet) area, in the Emerald CHS situated at on plot of land bearing Gut No.57/1, 59/30, 59/31, 59/32 at village Chitalsar Manpada, Lying, being and situated at Garden Estate, Gladys Alvares Marg., Off. Pokharan road, no.2, Thane (W) – 400610, within the limits of the Thane Municipal Corporation Registration and Sub-Registration Dist. Thane.

> Sd/-SANJAY B. BORKAR M.Com. LL.M. ADVOCATE HIGH COURT

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our client Mr. Kunvarji Khimji Gala intends to avail loan against Property on his owned and Occupied Property being Office no.3, on1st floor of Building known as "Shree Mahavir Premises CHS LTD" admeasuring 700 sq. ft. Built area, having address at Netaji Subhash Road, Opp. Old TMC Office, Thane (W) 400601, standing on the plot of land bearing CS NO. 41and 42, Tikka no.4, Village-Thane, Tahsil and District Thane, within the limits of Thane Municipal Corporation, Thane (which premises is hereafter referred to as The Said Premises) and by wirtue of the said premises my client as The Said Premises). and by virtue of the said premises my client is holding five shares bearing no.51 to 55 (both inclusive) vide share certificate no. 11 of "Shree Mahavir Premises CHS LTD" (which shares hereafter referred to as The said Five Shares)

Any person or persons having any claim, right, title interest or demand of whatsoever nature into or upon The Said Premises and The Said Five shares by way of sale, transfer, assignment, mortgage, gift, lien,inheritance,succession, charge or encumbrance or otherwise as described herein above are hereby required to lodge their objection, claim to the undersigned with documentary evidence / proof in support thereof within a period of 7 (seven) days from the date hereof, failing which such claim or demand will not be entertained and the same shall be deemed to have been waived and / or abandoned . Dated this 22nd August, 2020. Place: Thane

Sd/-(ADV. RAJESH BAUVA) ADVOCATE HIGH COURT

ADDRESS: 601, Thane VastuShilp Building, Kabad Ali, Charai, Thane(W) 400601 Mb. 8369734383

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public at large that Mr. Piyush Navinchandra Gandhi, residing at Flat No.2, On Ground Floor, Matru Ashish CHS, Near Sarvesh Hall, Tilak Nagar, Dombivli (East) 421201, that my client Mr. Piyush Navinchandra Gandhi & his Mother Mrs. Harsha Navin Gandhi had jointly purchased the Flat, bearing Flat No.05, B Wing, admeasuring 400 Sq.Feet Built up, Matru Ashish CHS, Tai Pingle Chowk, Acharya Tulshi Marg, Dombivil (East) 421201, Taluka Kalyan, District Thane from the Sellers Smt. Meena Tanajirao Bhosale vides registered Agreement for Sale dt.30/03/2012 (under document No. Tanajarao bilosae vides l'egistere Agreemient for Saré (L.S.005/2012) (undei document No. 02355/2012 Dt.30/03/2012). Originally the chain agreement related to the said Flat (1) The First chain agreement executed between M/s. Patel Enterprises (Builder) to Mr. Bipin Lalubhai Shah & Mr. Yogesh Lalubhai Shah & Mr. Yogesh Lalubhai Shah & Geller) to Smt. Usha Dilip Chouhan (Purchaser) & (3) The Third chain agreement executed between Mr. Bipin Lalubhai Shah & Mr. Yogesh Lalubhai Shah (Seller) to Smt. Usha Dilip Chouhan (Seller) to Smt. Meena Tanajirao Bhosale (Purchaser).

Now the said chain original agreement as well as original preceint related to the said Flat

Usha Dilip Chouhan (Seller) to Smt. Meena Ianajirao Bhosale (Purchaser).

Now the said chain original agreement as well as original receipt related to the said Flat
(1) The First chain agreement executed between M/s. Patel Enterprises (Builder) to Mr. Bipin
Lalubhai Shah & Mr. Yogesh Lalubhai Shah (Purchaser) (2) The Second chain agreement
executed between Mr. Bipin Lalubhai Shah & Mr. Yogesh Lalubhai Shah (Seller) to Smt. Usha Dilip Chouhan (Purchaser) & (3) The Third chain agreement executed between Smt. Usha Dilip Chouhan (Seller) to Smt. Meena Tanajirao Bhosale (Purchaser) has been lost or misplaced in transit and is not to be traced despite due diligent efforts. As well as the said misplaced in transit and is not to be traced despite due diligent efforts. As well as the said society has issued Share certificate to them, bearing Share Certificate bearing No.17 Distinctive Share Nos. from 81 to 85 (both inclusive) of Rs.50/- each has been lost or misplaced in transit and is not to be traced despite due diligent efforts. That Mr. Piyush Navinchandra Gandhi has given complaint to Police Thane Amaldar, Police Station, Dombibli vide its No. 0589/2020 on 19/08/2020. Any/All persons having, objection in, to or upon the said Flat or any part thereof by way of lease, inheritance, lien, gift license, sale, exchange, mortgage, charge, legal heirs rights e.t.c. and/or any objection for the said Flat should make the same known to the undersigned In writing at the address mentioned below, specially stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence thereof, within 15 days from the date of publishing of this Notice failing which any such claim in or upon the said property or any part thereof shall be deemed to be waived and the title of Mr. Piyush Navinchandra Gandhi shall be confirmed without any reference to such claim and/or objection and he shall be free to proceed with the said transaction with respect to the said Flat.

Add: 132, Kansai Section, Ambernath (E) Thane Adv. Mr. Jayvant B. Kshirsagar

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM

AMAN SHAKEEL SHAIKH TO AMAN

SHAKIL SHAIKH . AS PER DOCU-

FARAH SHAKIR SHAIKH TO FARHA

MOHAMMAD SHAKIR SHAIKH AS PER

UNADKAT HAVE CHANGED MY NAME

TO MITTAL JITENDRA SADRANI AS

I PATEL MEET RAMESHBHAI HAVE

CHANGED MY NAME TO MEET

RAMESH SALIA AS PER DOCUMENT.

I PATEL RAMESHBHAI / SALIA

RAMESH AMARSINH / RAMESH

SALIA HAVE CHANGED MY NAME TO

MITTAL JITENDRA SADRANI AS PER

I PATEL GEETABEN RAMESHBHAI

HAVE CHANGED MY NAME TO

GEETA RAMESH SALIA AS PER

I NII IMA KESHAV I OTANKAR HAVE

CHANGED MY NAME TO POOJA

PRAKASH BHALEKAR AS PER

I SHAMIM AHMED HAS CHANGED MY

NAME TO SHAIKH SHAMIM AHMED

AS PER DOCUMENT DATED 20/08/

I HEENA KAUSAR SUHAIL SYED

HAVE CHANGED MY NAME TO

HEENA KAUSAR AHMED ALI SAYED

I RAVI SHANKAR & RAVI SHANKAR

DHAN RAJ HAVE CHANGED MY

NAME TO RAVI SHANKAR DHANRAJ

I DHAN RAJ HAVE CHANGED MY

NAME TO DHANRAJ NIGAM AS PER

WE MR. NAZIR MOHAMMED KHAN &

MOHAMMED KHAN HAVE CHANGED

OUR MINOR SON'S NAME FROM

KHAN TAMIM NAZIR TO TAMIM NAZIR

MOHAMMED KHAN AS PER DOCU-

DANGI NAVNEET KUMAR

HAFIZUNNISA NAZIR

NIGAM AS PER DOCUMENT.

AS PER DOCUMENT.

MENT

AFFIDAVIT.

PER DOCUMENT.

DOCUMENT

DOCUMENT.

DOCUMENT.

2020

UNITED VANDER HORST LIMITED CIN: L99999MH1987PLC044151

HON SECRETARY

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given Mr. Ramratan Ramgopal Khandelwal a member of

the Ghatkopar Parvati sadan Co.operative Hsg. Society Ltd. 41, Tilak Road, Ghatkopar (E), Mumbai-400077, holder of Flat No. 02 in the building `PARVATI

SADAN' and allottee of Share Certificate No.2, Distinctive Nos. 06 to 10 (both

inclusive) in the capital of the said society has made an application for issuance

of duplicate certificate as the original, one is reported to have been either lost or

ALL PERSONS claiming an right, title and interest of an nature whatsoever by

way of lien mortgage, charge or possession are hereby required to lodge their

claim with the society within 15 days from date hereof failing which the society will issue duplicate share certificate and no claim will be entertained thereafter

For Ghatkopar Parvati Sadan Co.op. Hsg.

Society Ltd.

and the same shall be deemed to have been waived.

Date: 22.08 2020

Registered Office: E-29/30, MIDC, Taloja, Navi Mumbai 410 208 Tel: 022- 2741 2728 Fax: 022-2741 2725/2741 0308 Email: info@uvdhl.com website: wwww.uvdhl.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Meeting of the Board of Directors of United Van Der Horst Limited ("The Company") is scheduled to be held on Friday, August 28, 2020 to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended on 30th June, 2020.

The said notice can also be accessed on the website of the Company at www.uvdhl.com and on the stock exchange, BSE Limited (www.bseindia.com) where the Company's shares are listed. By Order of the Board of Directors

For United Vander Horst Limited Jagmeet Singh Sabharwal

Managing Director

IDREAM FILM INFRASTRUCTURE COMPANY LIMITED

(Formerly known as SoftBPO Global Services Limited) CIN:L51900MH1981PLC025354 Regd. Office: Flat No B-4501& B-4601, Lodha Bellissimo, Lodha Pavilion, Apollo Mill Compound, Mahalaxmi, Mumbai - 400 011. **Tel No.:** 022-67400900; **Fax No.:** 022-67400988

Website: www.idreamfilminfra.com Email id: mca@ahaholdings.co.in

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on 3rd September, 2020 at Mumbai, inter alia, to consider and approve Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2020.

Further, in terms of the Company's Code of Conduct and SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the trading window for dealing in securities of the Company by its designated persons, shall remain closed till the close of business hours o 5th September, 2020.

This intimation is also available on the website of the Company i.e. www.idreamfilminfra.com and the website of BSE Limited i.e www.bseindia.com

For IDream Film Infrastructure Company Limited (Formerly known as SoftBPO Global Services Limited)

Place: Mumbai

Managing Director DIN.: 07606195 Date: 21st August, 2020

AURO LABORATORIES LIMITED CIN: L33125MH1989PLC051910

Regd. Office: K-56, MIDC, Tarapur Industrial Area, Palghar - 401506 E mail: auro@aurolabs.com Website: www.aurolabs.com; Tel. No. 022-66635456; Fax No. 022-66635460.

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, August 31, 2020 to consider and approve the Un-audited Financial Results for the quarter ended June 30 2020 along with other documents related to the same and any other matter with the permission of the Chair.

Further, in terms of the Company's Code of Conduct to Regulate, Monitor and Report trading by Designated Persons and Immediate Relatives of Designated Persons pursuant to SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations 2015, the trading window for dealing in the securities of the Company has been closed from July 1, 2020 and shall reopen 48 hours after the information is made public.

This intimation may be available on the Company's website www.aurolabs.com and BSE website www.bseindia.com

For AURO LABORATORIES LIMITED SHARAT DEORAH

(DIN: 00230784)

Shamika Kadam

CHAIRMAN & MANAGING DIRECTOR

Date: August 21, 2020

Place: Mumbai

Fiya

CIN: L99999MH1983PLC086840

Regd. Office: 4th Floor, Kimatrai Building, 77/79 Maharshi Karve Marg, Marine Lines (E), Mumbai-400002, Tel.: 022-4220 3100, Fax.: 022-4220 3197. E-mail: cs@priyagroup.com website: www.priyagroup.com

NOTICE TO THE EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY [For Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Account]

Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended ("IEPF Rules" all the shares in respect of which dividend declared has remained unclaimed/unpair for seven consecutive years or more from the date of transfer to the unpaid dividen Account are required to be transferred by the Company in favour of Investors Educatio and Protection Fund (IEPF) Authority.

shareholders by 24th November, 2020, the Company shall with a view to comply with requirements of the said IEPF Rules, transfer the shares into the DEMAT Accoun of IEPF authority as per the procedure stipulated in the IEPF Rules. Please, note that no claim shall be liable against the Company in respect of unclaimed divident amount and equity shares so transferred to the IEPF Authority. In case you need any further information/ clarification/queries please write to or contact

1st Floor, Bharat Tin Works Building, Opp. Vasant Oasis, Makwana Road Marol, Andheri (East), Mumbai 400059. Tel No. 022-62638200, e-mail: rajeshm@bigshareonline.com or can contact to the Company at Tel.022-42203100 For PRIYA INTERNATIONAL LIMITED

Aditya Bhuwania DIN: 00018911

PUBLIC NOTICE

Mukesh Jayantilal Parekh

Sangita Bharat Mehta. Smita Suresh Shah, Mrs. Sucheta Ramesh Gandhi and Prakash Jayantilal Parekh are only legal neirs and representatives of the deceased Jayantilal Nagardas Parekh, the shares in respect of Flat No. 08, Ground Floor, of the Building known as Meena Sadar Co.op. Houg Society Ltd., Plot No. 208 Matalaxmi Hospital Road Sion-East, Sion, Mumbai 400022 ogether with 5 (five) fully paid hares of Rs. 50/- (Rupees Fifty only), each bearing distinctive No 96 to 100 (both inclusive) vide Share Certificate No. 20 dated 11th May 1972 (said Shares), issued by Meena Sadan Co-op Housing Society Ltd. Plot No. 208, Matalaxmi Hospital Road, Sion East, Sion, Mumbai 400022 and applied for transferring the said in he exclusive name of Mukesh Jayantilal Parekh with the Society Any person having any claim/s i respect of the said Flat and said Shares of the said Flat or any part hereof, by way of sale, inheritance enancy, exchange, mortgage charge, lease, license, lien, gift trust, lis-pendens, possession easement or otherwise howsoever s requested to make the same known to the under signed at the address mentioned below along with necessary documents to substantiate such claim/s within 14 (fourteen) days from the publication of this Notice, failing which my client is entitled to get transfer the said Share Certificate in his name rom the said Society. If any, of any person not lodged any complain within the said stipulated period i.e. 14 days shall be considered as willfully abandoned, waived their rights and given away by the

Sd/ Uttam M. Parmar **Advocate High Court** 19-Srinath Bhuvan, 27 Picket Cross Road, Mumbai 400002

Read

Daily

Active

PRIYA INTERNATIONAL LIMITED

Notice is hereby given that pursuant to the provision of Section 124(6) of the

Pursuant to the IEPF Rules, the necessary intimation is being sent to the concerne shareholders who have not claimed/encashed dividend for the financial yea 2012-13 and all subsequent years declared by the Company and whose shares are liable to be transferred to IEPF. The Company has uploaded the full details of such shareholders and shares that are due for transfer to IEPF. on its website www.priyagroup.com/investors, shareholders are requested to refer web-link http:/ www.priyagroup.com/investors/priya Unclaimed Dividend.html to verify the details of unclaimed/uncashed dividend and the shares that are liable to be transferred to

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing ne share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the ourpose of transfer of shares to IEPF as per Rules and upon such issue, the Compan shall inform the depository by way of corporate action to convert the shares certificate into DEMAT form and transfer in favour of IEPF Authority. The original Share ertificate(s) which are registered in the name of original shareholders shall stand cancelled automatically and be deemed non-negotiable. The concerned shareholder holding shares in the dematerialized form may note that the Company shall inform the depositories by way of corporate action for transfer of shares in favour of DEMAT account of the IEPF Authority.

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferre to the IEPF Authority including all the benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority by making an application in the prescribe Form IEPF-5 online and sending the physical copy of the requisite documen enumerated in the Form-5, to the Nodal officer of the Company after following rocedure prescribed under the IEPF Rules. In case the Company does not receive any valid claim from the concerned

our Registrar and Share Transfer Agent at Bigshare Services Private Limited. & Email- cs@priyagroup.com.

Place: Mumbai Date: 21.08.2020

NARENDRA HAVE CHANGED MY KUI SUM MAZHAR HUSSAIN SHAIKH NAME TO NAVNEET NARENDRA TO KULSUM MAZHAR SHAIKH. AS DANGI AS PER DOCUMENT. PER DOCUMENT

DOCUMENT.

MRS.

MENT.

Times I HAVE CHANGE MY NAME FROM I MADHUKANTA GIRDHARLAL

रोजच वाचा

I, on behalf of my client MRS SUJATA ASHOK POKHARKAR

SUJATA ASHOK POKHARKAR, owner of Godown/Warehouse No.7, Building No.8/B, Samta Complex, Mohili Village, Sakinaka, Mumbai-400072 of Village Mohili, Talluka Kurla Dist-Mumbai Sub Urban, hereby inform to all in general that the Agreement For Sale Between M/s.Embee Construction and M/s.Ankit Associates; Agreement For Sale Between M/s.Ankit Associates and Mr. Baban Pokharkar; Agreement

Mr. Baban Pokharkar; Agreemen for Sale Between Mr. Baban

Pokharkar and M/s.Sudhi Enterprises, all above mentioned

documents has been lost, Any

person having any right, title nterest, claim or demand of any nature whatsoever in respect of the said Warehouse/ Godown, is

nereby required to make the same

hereby required to make the same known in writing along with the documentary proof thereof, to the undersigned at MRS. SUJATA ASHOK POKHARKAR at M S Khanna Apartment, B-Wing, 103/104, N.S.S. Road, Asalfa Village, Ghatkopar (W), Munbai-400084 within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice failing which the claim or

from the date of publication of this notice, failing which the claim or claims if any, of such person or persons will be considered to have been waived without any reference. Sd/MRS. SUJATA ASHOK POKHARKAR Cell-9960548269

Shop No 3, Gilbert Compound, Opp. Durga Mandir, Khairani Road

उत्तम व्हॅल्यू स्टिल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: उत्तम हाऊस, ६९, पी.डिमेलो रोड, मुंबई–४००००९.

सीआयएन क्र.:एल२७१००एमएच१९७०पीएलसी०१ वेबसाईट:www.uttamvalue.com

दूर.:०२२-६६५६३५०० फॅक्स:०२२-६७५२९२९

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर

रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम

२९ व नियम ३० नुसार येथे सूचना देण्यात

येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ५०वी

वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) घेण्याच्या

सूचनेस मान्यता देण्याकरिता २५ ऑगस्ट,

२०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळास

अधिकार देण्याबाबत आणि त्यातील

विनियमनाकरिता कंपनीची सभा होणार आहे

PUBLIC NOTICE

On behalf of my client MRS. SUJATA ASHOK POKHARKAR.

owner of Shop/Gala No. 1&2, A-Wing. M.S. Khanna Apartment. N.S.S. Road. Asalfa Village. Ghatkopar (W). Mumbai-400084

on land bearing C.T.S No.170. Village Asalfa. Taluka Kurla Dist Mumbai Sub Urban, hereby inform

to all in general that the Agreemen

For Sale Between M/s.S.S. Enterprises and Mr. Baban

Pokharkar; Agreement for Sale Between Mr. Baban Pokharkar and M/s. Rajendra Enterprises has

been lost. Any person having any right, title, interest, claim or demand of any nature whatsoever in respect

of the said Shop / Gala, is hereby

required to make the same known

in writing along with the documentary proof thereof, to the undersigned at MRS. SUJATA ASHOK POKHARKAR at M.S.

Khanna Apartment. B-Wing 103/104. N.S.S. Road. Asalfa

Village. Ghatkopar (W). Mumbai-400084 within 15 (Fifteen) days from the date of publication of this

notice, failing which the claim or claims if any, of such person or

persons will be considered to have

been waived without any reference

MRS. SUJATA ASHOK POKHARKAR

ADVOCATE HIGH COURT.
Shop No 3, Gilbert Compound,
Opp. Durga Mandir, Khairani Road,
Saki Naka, Mumbai-400072
Cell: 9773789484
Place: Mumbai

FAIZAN A. SIDDIQUI

B.Com., MBA, LL.B ADVOCATE HIGH COURT.

ठिकाण: मुंबई

दिनांक: २०.०८.२०२०

उत्तम व्हॅल्यू स्टिल्स लिमिटेडकरिता

सहाय्यक उपाध्यक्ष व कंपनी सचिव

सही/

(राम गौड)

FAIZAN A. SIDDIQUI B.Com., MBA, LL.B ADVOCATE HIGH COURT.

Saki Naka, Mumbai-400072

Cell: 9773789484

Place : Mumbai Date : 22th August 2020



हॅन्डग्लोव्ज पुनर्वापर करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, मुख्य आरोपी ताब्यात

नवी मुंबई, दि.२१ (हिंदुस्थान समाचार) : नवीं मुंबईतील पावणे एमआयडीसी परिसरात एका गोडाऊनमध्ये छापा टाकत गुन्हे शाखेने तब्बल ३ टन वापरलेल्या हॅन्डग्लोव्जचा साठा जप्त केला आहे. यात सुमारे ६ लाखांहून अधिकचा मुद्धेम ाल ताब्यात घेतला आहे. महाराष्ट्रातील ही सर्वांत म ोठी कारवाई मानली जात आहे. यामध्ये हॅन्डग्लोव्ज धुवून पुन्हा वापरात आणणाऱ्या टोळीचा मुख्य आरोपी प्रशांत सुर्वेला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत सुमारे २६३ गोणी वापरलेले हॅन्डग्लोब्ज, ते ध्रण्यासाठी वापरण्यात आलेल्या २ वॉशिंग मशीन व हॅन्डग्लोव्ज स्कविण्यासाठी वापरण्यात आलेले ३ ब्लोअर मशीन असा एकूण ६ लाख १० हजार ७२० रूपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. हे धुतलेले हॅन्डग्लोट्ज पुनर्वापरासाठी बिहार राजस्थान, आसाम, कर्नाटक, आंध्र प्रदेश या ठिकाणी पाठवण्यात येणार होते. मात्र याची डिलिव्हरी व्हायच्या आधीच पोलिसांनी छापा टाकल्याने याचा भांडाफोड झाला आहे. सदर हॅन्डग्लोञ्जचा पूनर्वापर करून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ४ लाख नग हँडग्लोञ्ज औरंगाबादमधील वाळूज एमआयडीसीमधून नवी मुंबईत आल्याने या मागे मोठी टोळी कार्यरत असल्याचे समोर येत

खडकवासला धरणातून ११ हजार ७०४ क्युसेकपर्यंत विसर्ग

आहे.

पुणे, दि.२१ (हिंद्रस्थान समाचार) : खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सुरू असलेला विसर्ग सकाळी १० वाजता ११ हजार ७०४ क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे. चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा जोर धरलेला असून आज दिवसभरात हा विसर्ग वाढवलाही जाऊ शकतो, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी दिली.

Date: 22th August 2020 सुमुका ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड

(पुर्वीची सुपर्ब पेपर्स लिमिटेड) CIN: L74110MH1989PLC289950 नोंद्रणीकृत कार्यालय: दकान क्र.१ व ७. तळमजला. एम्प्रेस चेंबर्स, प्लॉट क्र.८९ए व बी. सेक्टर क्र.१. एनकेजीएसबी बँकेसमोर, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७. **ई-मेल: sumukaagro@gmail.co**m / दूर.: ९१-९१३७७२१०६४ / वेबसाईट: www.sumukaagro.com

सूचना

पेथे सचना देण्यात येत आहे की. सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन्स २०'

या नियम २९(१)(अ) सहवाचिता नियम ४७(१)(अ) नुसार ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीर अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकत कार्यालय: दकान क्र. ७, तळमजला, एम्प्रेस चेंबर्स, प्लॉट क्र.८९ए व बी, सेक्टर क्र.१, एनकेजीएसबी बँकेसमोर, कादिवली (प्.) 3000६७ येथे **बुधवार, २६ ऑगस्ट, २०२०** रोजी **सुमुका ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड** (पुर्वीची सुपर्ब पेपर्स लिमिटेड) च्य संचालक मंडळाची समा होणार आहे. सदर सूचना कं पनीच्या www.sumukaagro.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंज लिमिटेंडच्य

ww.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत सुमुका ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडकरित

(पुर्वीची सुपर्ब पेपर्स लिमिटेड

स्थळ : मुंबई दिनांक : २०.०८.२०२०

परेश ठक्क व्यवस्थापकीय संचालव डीआयएन : ०७३३६३९०

युनायटेड व्हेन्डर हॉर्स्ट लिमिटेड

सीआयएन:एल९९९९९एमएच१९८७पीएलसी०४४१५१ नोंदणीकृत कार्यालय: ई-२९/३०, एमआयडीसी, तळोजा, नवी मुंबई-४१०२०८. द्र.:०२२-२७४१२७२८, फॅक्स: ०२२-२७४१२७२५ / २७४१०३०८, ई–मेलः info@uvdhl.com, वेबसाईटः www.uvdhl.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ व ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षाित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता

येथे शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२० रोजी युनायटेड व्हेन्डर हॉर्स्ट लिमिटेड (कंपनी)च्य संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.uvdhl.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये युनायटेड व्हेन्डर हॉर्स्ट लिमिटेड सही/

जगमीत सिंग सभरवाल ठिकाण: मुंबई व्यवस्थापकीय संचालक दिनांक: २२.०८.२०२० डीआयएन:००२७०६०।

(www.bseindia.com) या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ओपस सेंटर, २रा मजला, सेंट्रल रोड, एमआयडीसी, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. दूर: ४०९८२२२२, फॅक्स: २८३६७०३७, **सीआयएन क्र.:**एल२८१२०एमएच१९९२पीएलसी०६९२५२ ई-मेल: investor@technocraftgroup.com, वेबसाईट: www.technocraftgroup.com

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची

सभा होणार आहे सदर सूचना ही कंपनीच्या www.technocraftgroup.com वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स ज्या ठिकाणी सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर प्रसिध्द केले आहेत

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेडकरिता

सही / निरज राय ठिकाण: मुंबई कंपनी सचिव दिनांक: २१ ऑगस्ट, २०२०

नवी मुंबई महानगरपालिका

<u>शहर अभियंता विभाग</u>

निविदा सूचना क्र. नमुमपा/का.अ.(नेरूळ)/ 16 /2020-21 अंदाजपत्रकीय क्र. रक्कम (रू.) नेरूळ विभागातील जुईनगर व शिरवणे

मधील कोविड-19 बाधित क्षेत्रात बॅरिकेटींग ₹.2,19,940/-परविणे व बसविणे नेरूळ विभागातील से-1ओ,3,11,15,19 मधील कोविड-19 बाधीत क्षेत्रात बॅरिकेटींग प्रविणे व बसविणे.

निविदा पुस्तिका दिनांक 22/08/2020 ते दिनांक 28/08/2020 दुपारी 3.00 वाजेपर्यंत ई-टेंडरींग सेल, तळ मजला नं.1 व 2 गोवर्धन चौक से15ए सी.बी.डी., बेलापूर, नवी मुंबई येथुन विकत घेता येतील सदर निविदा सुचना नमुंमपा www.nmmc.gov.in संकेतस्थ्ळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. निविदा पुस्तिकेमध्ये निविदेबाबत सविस्तर नमुद केले आहे.

कार्यकारी अभियंता (नेरुळ) जाक्र-नम्मपा/जसं/जाहिरात/1992/2020 नवी मुंबई महानगरपालिका

आयड्रीम फिल्म इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड

(पूर्वी सॉफ्टबिपीओ ग्लोबल सर्व्हिंसेस लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) सीआयएन: एल५१९००एमएच१९८१पीएलसी०२५३५४

नोंदणी कार्यालय : फ्लंट क्रमांक बी-४५०१ आणि बी-४६०१, लोढा बेलिसिमो, लोढा पॅव्हिलियन, अपोलो मिल कंपाउंड, महालक्ष्मी, मुंबई-४०० ०११.

दूरध्वनी : (०२२) ६७४००९०० फॅक्स : (०२२) ६७४००९८८

ई-मेल : mca@ahaholdings.co.in वेबसाईट : www.idreamfilminfra.com

येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर

रकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार ३० जून

०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेकापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष

वेचारात घेणे व मान्यता देणे याकरिता मुंबई येते ३ सप्टेंबर, २०२० रोजी कंपनीच्या

पुढे कंपनीच्या आचारसंहिता आणि सेबी (प्रोहिबिशन ऑफ इनसीडर ट्रेडिंग) रेग्युलेशन

२०१५ च्या अटीनुसार कंपनीच्या नियुक्त केलेल्या व्यक्तींच्या सिक्युरिटीजमध्ये व्यवहार

करण्यासाठीची ट्रेडिंग विंडो दिनांक ५[ँ] सप्टेंबर, २०२०च्या व्यवसाय कालिनपर्यंत बंद

सदर माहिती कंपनीच्या <u>www.idreamfilminfra.com</u> वेबसाईटवर आणि कंपनीचे

शेअर्स येते सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात <u>www.bseindia.com</u>

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given Mr. Ramratan Ramgopal Khandelwal a member of

ne Ghatkopar Parvati sadan Co.operative Hsg. Society Ltd. 41, Tilak Road,

Ghatkopar (E), Mumbai-400077, holder of Flat No. 02 in the building `PARVATI

SADAN' and allottee of Share Certificate No.2. Distinctive Nos. 06 to 10 (both

inclusive) in the capital of the said society has made an application for issuance

of duplicate certificate as the original, one is reported to have been either lost or

ALL PERSONS claiming an right, title and interest of an nature whatsoever by

claim with the society within 15 days from date hereof failing which the society

will issue duplicate share certificate and no claim will be entertained thereafter

HON SECRETARY

ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेड

सीआयएन: एल३३१२५एमएच१९८९पीएलसी०५१९१०

नोंदणीकृत कार्यालय: के-५६, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, पालघर-४०१५०६.

वेबसाईट:www.aurolabs.com, ई-मेल:auro@aurolabs.com

दूर.क्र.:०२२-६६६३५४५६, फॅक्स क्र.:०२२-६६६३५४६०

येथे सचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कोजर रिक्वायरमेंट्स)

रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार ३० जून, २०२० रोजी संपलेल्या

तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष तसेच अध्यक्षांच्या अनुमतीने इतर प्रकरणे व

संबंधित इतर दस्तावेजांसह विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता सोमवार, ३१ ऑगस्ट,

सेबी (आतील व्यापार रोखथाम) अधिनियम २०१५ अन्वये व्यापार खिडकी कंपनीचे सर्व

पदिसध्द व्यक्ति आणि त्यांचे जवळील नातेवाईक यांच्याद्वारे नियमन. पर्यवेक्षण व अहवाल

व्यापाराचे कंपनी सांकेतांकानुसार कंपनीचे प्रतिभूतीमधील व्यवहाराकारता १ जुलै, २०२० पासून बंद ठेवण्यात येईल आणि सर्वसामान्य जनतेकडे वित्तीय निष्कर्षांची माहिती दिल्यानंतर

पुढील तपशिल कंपनीच्या www.aurolabs.com वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे

सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध

For Ghatkopar Parvati Sadan Co.op. Hsg. Society Ltd.

and the same shall be deemed to have been waived.

२०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

४८ तासानंतर व्यापार खिडकी उघडली जाईल.

आयड्रिम फिल्म इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेडकरिता

(पुर्वीची सॉफ्टबीपीओ ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड)

सही/-

शमीका कदम

व्यवस्तापकीय संचालीका

डीआयएन: ०७६०६१९५

ांचालक मंडळाची सभा होणार आहे.

ठिकाण: मुंबई

Mumbai

होईल.

ठिकाण: मुंबई

T

TATA

दिनांक: २१ ऑगस्ट, २०२०

दिनांक: २१ ऑगस्ट, २०२०

मुकट पाईप्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः फ्लॅट क्र.३९, पराग अपार्टमेंट्स, ७वा मजला, जे.पी.रोड, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००६१. **CIN:**L27200MH1987PLC044407 वेबसाईट:www.mukatpipes.com ई-मेल:mukatpipes@gmail.com

दूर::0१७६२-२२५०४०, ३२५४९८ फॅक्स:0१७६२-२२२३९० २० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले मागील वर्ष
	३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	३०.०६.२०१९ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२० लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	92.42	२३४.७९	880.09
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	(२२.९७)	8.82	(४.८२)
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	(२२.९७)	8.82	(४.८२)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	(२२.९७)	8.82	(४.८२)
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न			
(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर)			
आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(२२.९७)	8.82	(8.८२)
भरणा केलेले समभाग भांडवल			
(दर्शनी मूल्य रू.५/- प्रत्येकी)	489.40	489.40	489.40
राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	(१२६४.२८)
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.५/- प्रत्येकी)			
(खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी)			
मूळ	(0.98)	0.08	(0.08)
	(0.98)	0.08	(0.08)

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉव् एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.mukatpipes.com वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

३०.०६.२०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पनर्विलोकन करण्यात आले आणि २१.०८.२०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद पटावर घेण्यात आले

कोविड–१९ प्रादुर्भावामुळे जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्युएचओ), भारत शासनद्वारे महामारी घोषित झाल्याने २४ मार्च, २०२० रोजी लॉकडाऊन घोषित करण्यात आला. २४ मार्च, २०२० ते २० मे, २०२० पर्यंत कालावधीकरिता लॉकडाळन असल्याने उत्पादनावर तोटा बाल्याने कंपनीचे कार्यचलन विपरीतरित्या प्रभावीत झाले आहे.

#- अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब लागू असेल तेथे इंड-एएस रूल्स/एएस रूल्स नुसार नफा व तोटा अहवालात तजवीज करण्यात आले.

मकट पाईप्स लिमिटेडकरित सही /-(रुपिंदर सिंग अहलुवालिया)

देनांकः २१.०८.२०२०

ठेकाणः राजपुरा

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्री. सुरेश चुनीलाल कनोजीया** यांच्या मालकीचे स्थावर मालमत्ता अर्थात फ्लॅर क्र.१०४, इमारत क्र.३ए, महालक्ष्मी विजया कोहौसोलि., वैशाली नगर, के.के. मार्ग, महालक्ष्मी (पुर्व), मुंबईx000११ आहे. सटर फ्लॅट संदर्भातील खालील दस्तावेज श्री. सुरेश चुनीलाल कनोजीया यांच्याकडून काह प्रस्मृती सामान हस्तांतराच्या वेळी हरवले आहे आणि अत्यंत शोध घेऊनही सापडलेले नाही.

१) दिनांक ३१.०८.२००९ रोजीचे मळ विक्री करारनामा. नोंदणी क्र.बीबीई-३-७४३७-२००९ दि.३१.०८.२००९ २) सदर फ्लॅटचे मुळ भागप्रमाणपत्र, ३) म्हाडा वाटपपत्र, ४) म्हाडाद्वारे वितरीत ताबा पत्र

ग संदर्भात श्री. सुरेश चुनीलाल कनोजीया यांनी अ.क्र.३१४ येथे नोंदणीकृत दिनांक ०६.०२.२०१८ रोजीचे प्रतिज्ञापत्रात निष्पादित केले आहे आणि आग्रीपाडा पोलीस ठाणे, ठाणे यांच्याकडे दिनांक ०६.०२.२०१८ रोजी गेलीस तक्रार नोंद केली आहे आणि स्थानिक वृत्तपत्रात दिनांक ०६.०२.२०१८ रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध केली होती आणि विकलाकडून ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त केले होते. **आता सदर फ्लॅट श्रीमती अनुश्री अनिल समर्थ** व **श्री. अनिल एकनाथ समर्थ** हे खरेदी करू इच्छित आहेत.

म्हणन आम्ही सदर जाहीर सचनेमार्फत निमंत्रित करीत आहोत की. विक्रीबाबत कोणा व्यक्तीस/एसआरओ यांन भाक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय**-दास असोसिएटस, २३**/ ा, <mark>२रा मजला, १०५, भारत हाऊस समोर, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई–४०००२३</mark> येथे आजच्या तारखेपासू

दिनांक: २१.०८.२०२०

दास असोसिएटस्करित वकील उच्च न्यायाल

ब्लॅक रोझ इंडस्ट्रिज लिमिटेड

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

सीआयएन: एल१७१२०एमएच१९४०पीएलसी०५४८२८ नोंदणीकृत कार्यालय: १४५/५, मिनल टॉवर्स, नॉसन पॉईट, मुंबई-४०००२१. द्रा.:९१-२२-४३३३७२००, फॅक्स: +९१-२२-२२८७३०२२ ई-मेल:investor@blackrosechemicals.com, वेबसाईट:www.blackrosechemicals.com

बोर्ड मिटिंगची सूचना

. नेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्रायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ व ४५ नुसार सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपर्लल्या तिमाहीकरीता कंपनीचे अलेखापरीक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंद पटावर घेणे याकरीता **शुक्रवार**, २८ **ऑगस्ट, २०२०** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आलेली आहे मुढील तपर्शिल कंपनीच्या www.blackrosechemicals.com या वेबसाईटवर व स्टॉक ु एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध होईल

आतील व्यापार रोखणे याकरिता कंपनीचे अंतर्गत सांकेतांकानुसार कंपनीचे संचालक/अधिकारी पदिसद्ध कर्मचारी यांच्याकरिता कंपनीचे प्रतिभूतीमधील व्यवहाराकरिता व्यापार खिडकी १ जुलै, २०२८ पासून बंद ठेवण्यात आली आहे आणि वित्तीय निष्कर्ष जनतेकडे घोषणेनंतर ४८ तासापर्यंत बंद ठेवण्यात

ब्लॅक रोझ इंडस्ट्रिज लिमिटेडकरीत

ठिकाण: मुंबई दिनांक: २१.०८.२०२० नेविल अवलार्न कंपनी स<u>चिव व सक्षम अधिकारी</u>

आदर्श शिक्षण मंडळ कल्याण, संचलित आयंडियल कॉलेज ऑफ एज्यूकेशन डी.ई.एल.ई.डी.(जूने नाव डी.एड.) मराठी व इंग्रजी माध्यम प्रथम वर्ष सन २०२०-२१

अल्पसंख्यांक / व्यवस्थापन कोटा प्रवेश

'आदर्श शिक्षण मंडळ, संचलित'' आयडियल कॉलेज ऑफ एज्युकेशन भाल, कल्या या अल्पसंख्यांक (हिंदी भाषिक) संस्थेत इंग्रजी ५० व मराठी ५० माध्यमाच्या जाग आहेत. सदर कायम विना अनुदानित डी.ई.एल.ई.डी.(जूने नाव डी.एड.) जागेसाठी प्रथम वर्ष अभ्यासकमाकरिता व्यवस्थापन कोटयातून शैक्षणिक वर्ष २०२०–२१ साठी अर्ज

प्रवेशासाठी पात्रता :-महाराष्ट्र राज्य व इतर राज्यातील १२ वी ची परीक्षा/मुंबई हिंदी विदयापीठाची भाषा रत्न परीक्षा / यशवंतराव चव्हाण मुक्त विदयापीठाची **F.Y.B.A.** व पदवी परीक्षा C.B.S.E./ I.C.S.E./ National Open School बोर्डाची परीक्षा तसेच M.C.V.C. १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विदयार्थी प्रवेशास पात्र आहेत. खुल्य प्रर्वगासाठी किमान ४९.५०% गुण व मागासवर्गीयासाठी ४४.५०% गुणासह उत्तीर्ण होणे शाखानिहाय आरक्षण

					-					
माध्यम	विज्ञान	40%	कला	४०%	वणिज्य	९%	एम.सी.व	ही.सी.	१%	एकूण
मराठी	२०	4	;	२०	80	•		09		40
इंग्रजी	२५	!	;	२०	०४			9		40
				वैधानि	क आरक्ष	ण				

	वैधानिक आरक्षण									
माध्यम	SC	ST	VJA+NT-B+NT.C+NT-D	SBC+OBC	OPEN	TOTAL				
	(20%)	(11%)	(19%)	(19%)	(50%)	(50%)				
मराठी	06	04	06	09	25	50				
टंगत्नी	06	0.4	06	00	25	50				

09 | 25 | शाखानिहाय वैधानिक व सामाजिक आरक्षणाचे नियमाप्रमाणे केले जाईल. शाखानिह उमेदवार उपलब्ध न झाल्यास नियमाप्रमाणे इतर शाखेतील उमेदवारास प्रवेश दिला जाईल ऑनलाईन फॉर्म **www.maa.ac.in** या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. प्रवेश अज

ऑनलाईन भरणे. खुल्या प्रर्वगासाठी २०० रु.व मागास प्रवर्गासाठी १०० रु. आहे. **टिप :** हिंदी भाषिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर भाषिक उमेदवारांना गुणवत्तेवर

ऑनलाईन फॉर्म भरणे व स्विकृती : दि.१७/०८/२०२० ते ३१/०८/२०२० पर्यंत अर्ज

Admission Process will be display online Students Contact for Management Quota admission with their original Documents in College office from 01/09/2020 to 20/9/2020.

अध्यापक विद्यालय पूर्ण पत्ता— आयडियल कॉलेज ऑफ एज्यूकेशन, ''आदर्श विदयानगरी मु. भाल, पो.द्वारली, कल्याण (पूर्व), मंलगगड रोड, जि.ठाणे,

फोन नं **.7718838222.**

जाहीर सूचना

अपार्टमेंट को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. (नोंदणी क्र. एमयुएम/डब्ल्युएम/ एचएसजी/टीसी/९४७५/२००६-०७/ २००६), एल.बी.एस. मार्ग, घाटकोपर (प.), मुंबई-४०००८६ या सोसायटीच्या पदस्या होत्या. सहमालक श्री. परबत राजा ावत ऊर्फ श्री. परबत राजा पटेल, पत्ता: ५०३, आकृती अपार्टमेंट, दुरध्वनी केंद्राजवळ, एल.बी.एस. रोड, घाँटकोपर (प.), मुंबई-४०००८६ यांच्याकडून त्यांच्या नावे फ्लॅट क्र.५०३ मधील शेअर्स व हित हस्तांतरणासाठी तसेच सदस्यत्वाकरिता सोसायटीला अर्ज प्राप्त

सोसायटीने वारसदार किंवा इतर दावेदार आक्षेपकर्ता यांच्याकडून सोसायटीचे भांडवल/मालमत्तेतील मयत सदस्याचे सदर शेअर्स हस्तांतरणासाठी कागदोपत्री पुराव्यांसह प्रतींसह १५ (पंधरा) दिवसांच्या . आत सोसायटीने दावा/आक्षेप मागविले

आहेत.

जर १५ (पंधरा) दिवसांच्या आत कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास सोसायटीकडून श्री. परबत राजा रावत ऊर्फ श्री. परबत राजा पटेल. पत्ता: ५०३. आकृती अपार्टमेंट, दुरध्वनी केंद्राजवळ, एल.बी.एस. रोड, घाटकोपर (प.), मुंबई-४०००८६ यांच्या नावे सोसायटीचे उप-विधीनसार फ्लॅट/शेअर्स हस्तांतरणाची प्रक्रिया केली जाईल.

आकृती अपार्टमेंट को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.करिता ठिकाण: मुंबई सही/-दिनांक: २०.०८.२०२०

दी इंडियन लिंक चैन मॅन्युफॅक्चर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः सोनावाला बिल्डिंग, २रा मजला, ५९, मुंबई समाचार मार्ग, मुंबई-४०००२३. दूर.: ०२२-२२६६१०१३; ई-मेल: inlinch@hotmail.com, वेबसाईट: www.inlinch.com

३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			(रु. लाखात ईपी	एस व्यतिरिक्त
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
तपशील	३०.०६.२०२०	39.03.2020	३०.०६.२०१९	39.03.2020
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
		टीप पहा ३		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निञ्बळ)	3.33	१४.४८	१६.८५	७८.२६
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/तोटा(-)(अपवादात्मक व विशेष				
साधारण बाबपूर्व)	(0.60)	(९.७९)	(७.३६)	(३५.७२)
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/तोटा(-)(अपवादात्मक व विशेष				
साधारण बाबनंतर)	(0.60)	(९.७९)	(७.३६)	(३५.७२)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा(+)/तोटा(-)(अपवादात्मक व विशेष				
साधारण बाबनंतर)	(0.60)	(९.७९)	(७.३६)	(३५.७२)
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)				
(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(0.60)	(९.७९)	(७.३६)	(३५.७२)
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१००/-)	40.00	40.00	५٥.٥٥	40.00
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)				
उत्पन्न प्रतिभाग				
मूळ सौमिकृत	(१७.६०)	(१९.५८)	(१४.७२)	(৬१.४४)
सौमिकृत 	(१७.६०)	(१९.५८)	(१४.७२)	(৬१.४४)

... १) वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष लेखासमितीद्वारे पुनर्विलोकित करण्यात आले आणि २१ ऑगस्ट, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्य सभेत मान्य करण्यात आले. उपरोक्त निष्कर्षाचे वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकन करण्यात आले.

) कोविड-१९ प्रादर्भावामुळे झालेला त्यांचे सर्व व्यवसाय तसेच ग्राहक, कर्मचारी, विक्रेता व व्यावसायिक भागीदार यांच्यावरील प्रभाव कंपनीने स्पर् निरीक्षण करून घेतले. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे वित्तीय निष्कर्ष तयार करतेवेळी कंपनीच्या व्यवस्थापनाने आवश्यव ती काळजी तसेच योग्य लेखा न्याय व अंदाजित निवारण तसेच प्राप्त वस्तंची वसली. वास्तविक मालमत्ता. वस्तंची यादी. त्या तारखेला उपलब्ध माहितीवर आधारित दोन्ही आतील व बाहेरील असे निवारण घेतले आहे.

१) ३१ मार्च, २०२० रोजी संपलेली तिमाहीकरिता आकडे हे ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या संपुर्ण वित्तीय वर्षांचे लेखापरिक्षित आकडे आणि ३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तृतीय तिमाहीपर्यंत अलेखापरिक्षित वर्ष ते तारीख आकडे यादरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत.

') कंपनी चैन्स व केमिकल्स या व्यापारात कार्यरत आहे. व्यवस्थापनाच्या मते सदर उत्पादनांचे व्यापारात जोखिम व पडतावा हे वेगवेगळे नाही. म्हणून

विभागीय निष्कर्ष कंपनीला लागू नाही

त) मागील तिमाही/वर्षाचे संबंधित आकडे हे जेथे आवश्यक आहे तेथे तुलनायोग्य करण्यासाठी पुनर्गठीत/पुर्ननमुद करण्यात आले. दी इंडियन लिंक चैन मॅन्युफॅक्चर्स लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई दिनांक: २१.०८.२०२०

VALECHA ENGINEERING LIMITED

(An ISO 9001-2015 Company) CIN: L74210MH1977PLC019535 Regd. Office: "Valecha Chambers", 4th Floor, Andheri New Link Road, Andheri (W), Mumbai-400 053. ●E-mail: ho@valecha.in ●Website: www.valechaeng.com

VALECHA

(₹ In Crores) Except EPS

पी.के. नेवाटीय

अध्यक्ष

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER and YEAR ENDED 31ST MARCH, 2020

		STANDALONE					CONSOLIDATED				
SR.	PARTICITIARS	For the quarter ended on			For the year ended on		For the quarter ended on			For the year ended on	
NO.		31.03.2020	31.12.2019	31.03.2019	31.03.2020	31.03.2019	31.03.2020	31.12.2019	31.03.2019	31.03.2020	31.03.2019
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Income from Operation	61.76	45.57	68.55	207.89	184.30	79.78	53.18	68.10	251.98	209.72
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1.78)	2.47	57.61	1.65	1.16	(34.02)	(51.67)	20.97	(144.87)	(150.26)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1.78)	2.47	57.61	1.65	1.16	(34.02)	(51.67)	20.97	(144.87)	(150.26)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1.78)	2.47	57.61	1.65	1.16	(34.02)	(51.67)	20.97	(144.87)	(150.26)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(0.48)	2.66	59.90	3.37	2.41	(32.72)	(51.48)	23.26	(143.15)	(149.01)
6	Equity Share Capital	22.53	22.53	22.53	22.53	22.53	22.53	22.53	22.53	22.53	22.53
7	"Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for										
	continuing and discontinued operations) -"										
	1. Basic:	(0.79)	1.10	25.57	0.73	0.51	(15.10)	(22.93)	9.31	(64.30)	(66.69)
	2. Diluted:	(0.79)	1.10	25.57	0.73	0.51	(15.10)	(22.93)	9.31	(64.30)	(66.69)

The above audited financial results, have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at

websites of the Stock Exchanges, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.valecha.in

FOR & ON BEHALF OF THE BOARD OF DIRECTORS FOR VALECHA ENGINEERING LIMITED

LALNA B. TAKEKAR

Notes:

Date: 20th August, 2020

their respective meetings held on 20th August, 2020.

The above is an extract of the detailed format of audited Financial results for the Quarter and Year ended 31st March, 2020, filed with the Stock Exchanges, under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial results for the Quarter and Year ended 31st March, 2020 is available on the

DIRECTOR DIN: 08111805

टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेड कृत कार्यालय: ११वा मजला, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. सीआयएन: यू६७१९०एमएच२००८पीएलसी१८७५५२

ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेडकरित

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

(डीआयएन:००२३०७८४)

शरत देओराह

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या कलम ८(१) नुसार)

याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२ अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदारांना सदर सूचनेच्य तारखेपासून ६० दिवसाच्या आत सूचनेत नमुद रक्कम जमा करण्यास कळविणेत आले होते. कर्जदार यांनी वर नमृद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सचिव

करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्य नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतला. विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार कर नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेड यांच्याकडे खाली नमुद केलेली रक्कम तसेच मागणी सूचनेच्या तारखेपासून त्यावरील व्याज व दंडात्मक व्याज शुल्क, खर्च इत्यादी जमा करावे.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

कर्ज खाते क्रमांक	कर्जदार/कायदेशीर प्रतिनिधी/ कायदेशीर वारसदाराचे नाव	मागणी सूचनेनुसार रक्कम	ताबा दिनांक
९९०७९८४	श्री. राजेंद्रप्रताप के. सिंग (कर्जदार) श्री. संदीप रामजेंद्रप्रताप सिंग (सहकर्जदार)	१२.०२.२०१९ रोजी रु.५६,२४,३७८/-	१९.०८.२०२०

प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन: अनुसूची अ: दुकान क्र.२, तळमजला, क्षेत्रफळ ३८५ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, जय जय श्रीराम को-ऑप. हौसिंग सोसायटी म्हणून ज्ञात इमारत, राजाजी पथ डोंबिवली (पुर्व), सर्व्हे क्र.११२, हिस्सा क्र.ए, मौजे आयरे, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मर्यादेत, डोंबिवली विभाग, नोंदणी जिल्हा ठाणे व उपनोंदणी जिल्हा कल्या यांच्या मर्यादेत.

सही / – प्राधिकृत अधिकार्र

दिनांक: २२.०८.२०२० ठिकाण: ठाणे, मुंबई टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेडकरित